VIDLI RESTAURANTS LIMITED

Reg. Office: D - 09, Eastern Business District, LBS Road, Bhandup (West), Mumbai - 400 078
T: +91 74000 58768 W: www.kamatsindia.com E: cs@kamatsindia.com

CIN No.: L55101MH2007PLC173446

Date: 2nd August, 2022

To
Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400001

Script Code: 539659 Script ID: VIDLI

Dear Sir/ Madam,

Sub: Newspaper Advertisement.

Pursuant to Regulation 30 read with 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed is the newspaper advertisement which was published in Free Press Journal (English language) and in Navshakti (Marathi language) on 2nd August, 2022 containing, inter alia, completion of email of the Annual Report of the Company for the financial year 2021 - 2022, notice of 15th Annual General Meeting of the Company and matters pertinent thereto.

MUMB

Kindly take the same in your records.

Thanking You

For Vidli Restaurants Limited

Nikhil Kapoor

Company Secretary and Compliance Officer

Membership No.: A66516

Encl: a/a

























PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED Regd. Office: "Patel House", 5th Floor, 48-Gazdarbandi North Avenue Road, Santacruz (West), Mumbai - 400 054. Tel. No.: 022-26050021, 022-26421242 • Fax No.: 022-26052554 Website: www.patel-india.com • CIN: L71110MH1962PLC012396

ANNUAL GENERAL MEETING NOTICE Notice is hereby given that the Sixtieth Annual General Meeting("AGM" of the Members of Patel Integrated Logistics Limited ("the Company") will be held on Tuesday, 23rd August, 2022 at 11.00 A.M. IST, through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business specified in the Notice convening the AGM of the Company. The Company has sent the Annual Report of the Company for the financial 2021-22 along with the AGM Notice and E-voting procedure or 1st August, 2022 read with relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India, to transact the business set out in the Notice calling the AGM.

In terms of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companie (Management and Administration) Rules, 2014, as amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and the Secretarial Standards or General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India the Company is providing the facility to its Members to exercise their righ to vote by electronic means on any or all of the businesses specified in the Notice convening the Sixtleth AGM of the Company through e-voting services of CDSLe-Voting. The details pursuant to the Act areas under;

- a) Members holding shares either in physical form or in dematerialization form, as on the cut-off date i.e. Tuesday, August 16, 2022, are ("eligible Members'), to exercise their rights to vote by remote e-voting and e-voting system in the AGM on any or all of the businesses specified in the Notice convening the AGM of the Company;
- b) The remote e-voting will commence on Saturday, 20th August, 2022 at 09.00 a.m. (IST);
- c) The remote e-voting will end on Monday, 22nd August, 2022 a 05.00 p.m. (IST); d) The remote e-voting module shall be disabled for voting thereafter ar
- once the vote on a resolution is cast by the Member, he/she shall not bellowed to change it subsequently or cast the vote again; e) The Members can participate in the AGM even after exercising their
- right to vote through remote e-voting but shall not cast their vote again in the AGM:
- The facility for e-voting will also be made available during the AGM and those members present in the AGM through VC facility, who have not cast their vote on the resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote through thee-voting system at the AGM.
- g) Only a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as on the cut-off date i.e. Tuesday, August 16, 2022 shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as e-voting at the AGM;
- n) Members of the Company who have not registered their e-ma address with the Company/Depository, may follow below instructions for obtaining login details for e-voting:
 - 1. For Physical shareholders- Please provide necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self attested scanned copy of PAN card) AADHAR (self attested scanned copy of Aadhar Card) by email to Company/RTA email id.
- 2. For Demat shareholders Please update your email id & mobile no with your respective Depository Participant (DP).
- For Individual Demat shareholders Please update your email id & mobile no. with your respective Depository Participant (DP) which is mandatory while e-Voting & joining virtual meetings through Depository.
- The shareholders who are holding shares in demat form and have not yet registered their e-mail IDs, are requested to register their e-mail IDs with their Depository Participant at the earliest, to enable the Company to use the same for serving documents to them electronically, hereinafter. Shareholders holding shares in physical form may kindly provide their e-mail IDs in writing to the Share Transfer Agents of the Company at 'Bigshare Services Private Limited', nnacle Business Park, Office No S6-2, 6th, Mahakali Caves Rd, nex to Ahura Centre, Andheri (East), Mumbai - 400093;
- The Annual Report for the financial year 2021-22 along with the Notice of the AGM is available on the website of the Company, i.e www.patel-india.com, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

n case, the members have any queries or issues regarding attending AGM & e-Voting from the CDSL e-Voting System, they can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542/43.

> For PATEL INTEGRATED LOGISTICS LIMITED (SWETA PAREKH)

PLACE: MUMBAI DATE: 01.08.2022

PRO/955/ADV/2022-23

Place: Thane

Date: 01/08/2022

COMPANY SECRETARY

IN THE FAMILY COURT NO.7 MUMBAI AT BANDRA PETITION NO.D-18/2021

Mrs.Amrita Chakraborty

Mr.Sumit Kumar Prasad

R/at-Flat No 301, Sai Siddhi Apartment, Sector 14, CBD Belapur,

Mr. Sumit Kumar Prasad-Respondent TAKE NOTICE THAT the Petitioner abovenamed has filed petition against you for Under Sec 7 of the Guardians And Wards Act, 1890 R/w Section 9 of the Hindu Minority and Guardianship Act 1856.

TAKE FURTHER NOTICE that, the petition is fixed for hearing and fina isposal on **04th day of August, 2022 at 11-00 a.m.** [Sharp) in Family Court **No.07, Mumbai at Bandra,** or before any other Hon'ble Judge, presiding in the Family Court Mumbai at Bandra, assigned charge of the said Court No.7, when you are required to appear in person and file your Written Statement and in default of your doing so, the Judge-Family Court No.7 will proceed to hear the said Petition, against you exparte and pronounce Judgment thereon:

THIS NOTICE IS ORDERED by Judge Court No.7 on 10th day May of 2022.

GIVEN UNDER MY HAND AND SEAL OF THIS COURT DATED THIS 21st DAY OF July, 2022.

Date 21/07/2022

Family Court Mumba Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai-400 051



Khar (West) Branch:- Shanti Niketan, Opp. Khar Police Station, S. V. Road, Khar (W) Bank of Baroda Mumbai - 400 052, Tel1: 022 2648 7237 Tel2: 022 2649 9959

- Respondent

Deputy Registrar.

Date: 30-07-2022 NOTICE TO BORROWER Place:- Mumbai (UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002

Pramodkumar S Vyas, Lata Pramod Vyas, Shyamsunder C Vyas & Surajkumari Shyamsunder Vyas:-1201 Laksha Chandi Tower ,S V Road Opp Majithia Nagar Kandivali West Mumbai-400067 Dear Sir/s

Re: Credit facilities with our Khar West Branch.

reature and Type of facility	LIMIT	Interest	U/s as on (inclusive of interest upto 29.07.2022)
Term Loan Housing Loan 039906/1447	Rs. 75,00,000.00	8.55%	Rs.63,59,435.19 + Reversal of Interest of Rs.87,720.00+Interest from 29.07.2022 +Legal Charges+ other expenses etc
Term Loan Housing Loan Top UP 039906/1450	Rs. 55,00,000.00	10.00%	Rs.51,60,441.88+ Reversal of Interest of Rs.1,25,090.00+Interest from 30.07.2022 Legal Charges+ other expenses etc
Security Agreement with Brelf Description of Securities:- 1201 Laksha			

Chandi Tower, S V Road Opp Majithia Nagar Kandivali West Mumbai 400067

2. You have defaulted in payment of installments of term loan/demad loans which have falled due for repayment on 29.07.2022 and thereafter
3. Consequent upon the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 29.07.2022 in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon.

4. Having repart to voir inability to meet your liabilities in general to five great the conditions.

4. Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs.63,59,435.19 (Sixty Three Lakhs Fifty Nine Thousand Four Hundred and thirty Five and Nineteen Paise) plus reversal of interest of Rs.87,720.00 (Eighty Seven Thousand Seven Hundred and Twenty) as on 29.07.2022 plus unapplied interest), and Rs.51,60,441.88 (Rupees Fifty One Lakhs Sixty Thousand Four Hundred and Fourty One and Eighty Eight Palse) plus reversal of interest of Rs.1,25,090.00 (Ruppes One Lakhs Twenty Five Thousand and ninety) as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note.

5. Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1 4. Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities

se note that, interest will continue to accrue at the rates specified in para above for each credit facility until payment in full.

8. We invite your attention to sub-section 13 of section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that non-compliance with the above provision contained in section 13(13) of the said Act, is an offence punishable under section 29 of the Act.

7. We further invite your attention to sub section (8) of section 13 of the said Act is terms of which you may redeem the secured assets, if the amount of dues together with all costs, charges and expenses incurred by the Bank is tendered by you, at any time before the date of publication of notice for public auction/ inviting quotations/tender/private treaty. Please note that after publication of the notice as above, your right to redeem the secured assets will not be available.

8. Please note that this demand notice is without prejudice to and shall references.

 Please note that this demand notice is without prejudice to and shall not be construed as waiver of any other rights or remedies which we may have, including without limitation, the right to make further demands in respect of sums owing to us

Lakshya Khosla, Chief Manager, Bank of Baroda, Khar West- 400052



BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

K.E.M. HOSPITAL, PAREL, MUMBAI-400 012

E-TENPER NOTICE

No. KEM/1826/AEME Dated 29.07.2022

This is an E-Tender Notice. The Municipal Commissioner of Greater Mumbai invites E-Tender for the following work on "Item rate basis"

Sr. No.	Description	E-Tender Price	EMD Amount	Start date & Time for online Bid Downloading	End date & Time for online Bid Submission
	Various MGPS work at various locations in KEM Hospital. [Bid No. 7200034523]	25400/- @2%	1400/- plus GST@ 18/%	01.08.2022 (17:00 Hrs.)	08.08.2022 (17:00 Hrs.)

The intending tenderer shall visit the Municipal website at http://portal.mcgm.gov.in for further details of the tender. Tenders shall note that any corrigendum issued regarding this tender notice will be published on the MCGM portal only. No corrigendum will be published in the local newspapers.

The tender documents will not be issued or received by post.

Sd/-Dean (KEM Hospital)

Keep the terraces clean, remove odd articles/junk/scrap



Head Office: Sahakarmurti Gopinath Shivram Patil Bhavan, Parsik Nagar, Kalwa, Thane - 400 605.

Phone No. 022 25456500, Website: www.gpparsikbank.com APPENDIX IV

Parsik Sahakari Bank Ltd., Kalwa Thane for below mentioned amount.

[See rule 8(1)]
POSSESSION NOTICE

(For Immovable Property) Whereas the undersigned being the authorised officer of the GP Parsik Sahakari Bank Ltd., Kalwa Thane under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rule, 2002 issued a demand notice to the below mentioned Borrowers and Guarantors to repay the amount mentioned within 60 days from the date of receipt of the said notice. The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 & 9 of the said Rules on the below mentioned date. The borrowers and guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the below mentioned properties and any dealings with the properties will be subject to the charge of the GP

raisik sanakari Bank Eta., kama mane isi below mentionea amount.					
Sr. No.	Name of the Borrowers and Guarantors	Loan No., Date of Demand Notice, Type of Facility & Outstanding Amount	Description of Security Mortgaged	Date Of Possession and Possession Type	
1	M/s. Kundan Woolens Partners: i) Mr Kundan Ranjeet Gangadhar ii) Mrs Kundan Poonam Vijaykumar iii) Mr Kundan Prasad Nandkumar (Borrower) Mr. Mithapelli Girish Sadashiv (Guarantor) Mr. Reddi Sagar Babu (Guarantor)	Loan No. 560,07 Demand Notice dtd. 25,04/2022 Term Loan RS. 15,45,050.00/- with further interest & cost	All that piece and parcel of the property bearing Flat No 12 on the Second Floor admeasuring carpet area 34.37 Sq Fts Mtrs i.e 37.16 Sq Mtrs saleable area in the Building Known as "Mantri Plaza Apartments" Consturcted on the land bearing C.T.S No 65, situated at village Budhwar Peth Taluka Haveli, District Pune within the jurisdiction of Sub-Registrar Haveli, Pune and within the limits of Pune Municiple Corporation both present and future belonging to Mr Ranjeet Gangadhar Kundan.	29/07/2022 Symbolic Possession	

H.D. Gaikar Authorised Officer GP Parsik Sahakari Bank Ltd.



ressed Asset Management Branch, Mumbai: 73, 7th Floor, Mittal Chembers, Nariman Poir Mumbai - 400021. E-mail: armbmumbai@indianbank.co.in, s816@indianbank.co.in

PUBLIC NOTICE ON WILFUL DEFAULTER is hereby notified to the public at large that the below mentioned Directo and Guarantors of Borrower Company M/s. Stemkor International Private Ltd. hav failed and wilfully neglected to pay the amount which are liable towards repayment of their above loan account to Indian Bank, SAM Branch, Mumbai. Hence we declare the following persons as "Wilful Defaulters" in terms of Bank's / RBI's extant rules and egulation, complying with due process prescribed therein: Details of persons declared as "Wilful Defaulters":

> (1) M/s. Stemkor International Private Limited egistered Office: 333, Dheeraj Heritage, S. V. Road Santacruze (West), Mumbai- 400054 Also at Office No. 41 d Floor, Dheeraj Heritage, S. V. Road, Santacruze (West) Mumbai - 400054



(2) Mr. Arif H. Patel (Director) R/o. Address at 333, Dheeraj Heritage, S. V. Road

Santacruze (West), Mumbai 400054. ALSO AT Ajiwali /avoshi, Raigad, Maharashtra - 410203.

(Photograph not Available)

ddress at 333, Dheeraj Heritage, S. V. Road, Santacruz West), Mumbai- 400054 Also at Gorthan Budruk, Vavosh Raigad, Maharashtra - 410203.

(3) Mr. Shashikant Gauru Patil (Director)



(4) Mr. Shahzad S. Hemani (Guarantor) R/o. 8 B, Chand Terrace, St. Andrews Road, Bandra (West) Mumbai - 400050.

(5) M/s. Crest Metal Industries Private Limited (Corporate Guarantor) Having Office No. 333, Dheeraj Heritage, S. V. Road Santacruze (West), Mumbai - 400054.

Loan Amount (Sanction Limit): Rs. 2.500.00 Lakhs

Amount due as on 30.06.2022: Rs. 3,369.97 Lakhs and further interest thereon. Hence in the interest of the public, it is informed and cautioned that no person shall de with any of the properties of the above named Directors and Guarantors as a huge sui is recoverable from the aforesaid debtors.

Date: 30.07.2022

BRANCH MANAGER

RIDHI SYNTHETICS LIMITED

Regd Office: 11-B, Mittal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai 400021. Tel.: 022 - 6115 5300 • E-mail: ridhisyntheticsltd@gmail.com synthetics.com • CIN: L51900MH1981PLC025265

Notice is hereby given that the 41st Annual General Meeting of the members of the company will be held on Thursday, August 25, 2022 at 01:00 p.m at 11-B, Mittal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai – 400 021 to transact the Business, as set out in the Notice of AGM.

The said Notice along with the Proxy Form, Attendance Slip, and Annual Report inter-alia containing Director's Report, Auditor's Report and Audited Financial Statement has been dispatched to all Members at their registered address or email ids on 1st August, 2022 and the same is also available on the website of the Company at www.ridhisynthetics.com and the Notice of the AGM is also available on the website of BSE Limited (BSE) at www.bseIndla.com and Link Intime India Private Limited (Link Intime) a

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system from a place other than the venue of the AGM ('remote e-voting'), provided by NSDL and the busin

The remote e-voting period commences on 22nd August, 2022 from 09:00 a.m (IST) and ends on 24th August, 2022 at 05:00 pm (IST). During this period, Members may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by Link Intime India Pvt Ltd thereafter.

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid up equity share capital of the Company as on 19th August, 2022 ("cut-off date"). Any person, who is a Member of the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or voting at the AGM by poll.

A person who has acquired shares and become a member of the Company after dispatch of notice of AGM and holding shares as of cut-off date is eligible to cast vote on all resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or voting at the AGM by poll. Such person may obtain the login ID and password by sending a request at https://instavote.linkintime.co.in. However, if the person is alread egistered with Link Intime for remote e-voting then the existing user ID and password can be used for casting vote.

The facility for voting, on a Poll shall be made available at the AGM and Members who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the AGM. The Members who have cast their vote by remote e-voting may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

For any queries or issues regarding e-voting, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and manual available at https://instavote.linkintime.co.in under help_section or write an e-mail to enotices@linkintime.co.in or contact on number provided by Link Intime 022-4918800 or contact Mr. Rajiv Ranjan, Assistant Vice President at the designated email ID: rajiv.ranjan@linkintime.co.in. In case of grievances/difficulties, Members may also contact M/s. Link Intime India Pvt. Ltd., the Registrar and Share Transfer Agents of the Company.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 19th August, 2022 to 24th August, 2022 (both dates inclusive) for the purpose of Annual General Meeting of the Company for the Financial Year ended 31st March.

Persons entitled to attend and vote at the meeting, may vote in person or by proxy/through authorised representative, provided that all proxies in the prescribed form/authorisation duly signed by the person entitled to attend and vote at the meeting are deposited at the Registered Office of the Company, not later than 48 hours before the Meeting.

Date 1st August 2022 Place : Mumbai

Nitin Parab

VIDLI RESTAURANTS LIMITED

Tel No: +91 7400058768 Website: www.kamatsindia.com Email ID: cs@kamatsindia.com

15th Annual General Meeting

Notice is hereby given that the 15th Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on Friday, 26th August, 2022 at 11.00 a.m. through Video Conferencing/ Other Audio Visual Means ("VC/OAVM") to transact the business as set out in the Notice of the 15th AGM.

Pursuant to the General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021 21/2021 and 02/2022 dated 08.04.2020, 13.04.2020, 05.05.2020, 13.01.2021 08 12 2021 14 12 2021 and 05 05 2022 respectively of Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May 2020, no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021and no. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May 2022 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circular") and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the 15th AGM of the Company is being conducted through VC/OAVM, which does not require physical presence of members at a common venue. As per the aforesaid circulars the link of Annual Report of the financial year 2021-2022

along with the notice of 15th AGM has been sent via email on 1th August, 2022 to such members of the Company whose email addresses are registered with the Company depository participants. The members whose email address are not registered, car download the said Annual Report from the link given hereunder.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL) for facilitating the shareholders of the Company to cast their votes via remote evoting, e-voting at the AGM and to enable the shareholders of the Company to participate in the 15th AGM via VC / OAVM.

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the business setforth in the Notice of the 15th AGM through the electronic voting system. The manner of remote e-voting or e-voting during 15th AGM for members holding shares in physical mode, dematerialized mode and for members who have not registered their email address has been provided in the Notice convening 15th AGM. Instructions for attending 15th AGM through VC / OAVM are also provided in the Notice.

The remote e-voting shall be open for three (3) days, commencing on Tuesday 23rd August, 2022 at 9.00 a.m and will close on Thursday 25th August, 2022 at 5.00 p.m. The remote e-voting facility shall not be allowed after the aforementioned end date and time. E-voting shall also be made available at the 15th AGM and the members who have not cast their votes by remote e-voting can exercise their voting rights at the 15th AGM. Members who have casted their votes by remote e-voting can participate in the 15th AGM but shall not be entitled to cast vote at the 15th AGM. The cut-off date to determine eligibility to cast votes by remote e-voting or e-voting in the 15th AGM of the Company is Friday, 19th August, 2022. Notice is also given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the record date for the purpose of 15th AGM is Friday, 19th August, 2022.

The persons who have acquired shares and become members of the Company afte the notice is sent but before cut-off date, may apply to NSDL at evoting@nsdl.co.in for receiving their User ID and Password required for remote e-voting or e-voting at 15th

Annual Report including the Notice of the 15th AGM is available on the website of the Company under the link http://www.kamatsindia.com/annual-report-kamatsrestaurant.php and also on the website of NSDLi.e. www.evoting.nsdl.com.

In case of grievances or queries with respect to remote e-voting or e-voting at the AGM you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on Toll free no.: 1800 1020 990 and 1800 2244 30 or can contact Ms. Sarita Mote, Assistant Manager - NSDL on evoting@nsdl.co.in

Dr.Vidhi V. Kamat

For Vidli Restaurants Limited

Place : Mumbai

Date : 014 Aug, 2022

Managing Director DIN: 07038524

VIBRANT FAB PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION)

PUBLIC ANNOUNCEMENT FOR LIST OF STAKEHOLDERS ulation 31 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016)

NOTICE is hereby given by the Liquidator of Vibrant Fab Private Limited (in Liquidation), under Regulation 31(2) of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations, 2016, that a List of Stakeholders has been prepared and the same has been filled with the Hon'ble National Company Law Tribunal, Ahmedabad Bench on July 29, 2022. Pursuant to Regulation 31(5), the list of stakeholders shall be available for inspection to the persons who have submitted the proof of claims and to the Members, Directors and Guarantors of the company and the same shall be updated at regular intervals on the website of insolvency and Bankruptcy Board of India under the below mentioned link. https://ibbi.gov.in/en/claims/claim-process/U17120GJ2011PTC066922

nterested stakeholders may please get in touch with the liquidator at <u>liq.vfpl@rirp.co.in</u> Place: Mumbai

IBBI Registration No.: IBBI/IPA-001/IP/P-01463/2018-2019/12338

Kamal Kishor Gurnan

IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited and

IDFC FIRST Bank amalgamated with IDFC Bank Limited) CIN: L65110TN2014PLC097792 Registered Office: KRM Towers, 8th Floor, Harrington Road, Chetpet, Chennai-600031. TEL: +91 44 4564 4000 | FAX: +91 44 4564 4022.

APPENDIX IV [Rule 8(1)]
POSSESSION NOTICE (For immovable property)

Whereas the undersigned being the authorised officer of the IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited and amalgamated with IDFC Bank Limited) under the securitization and reconstruction of financial assets and enforcement of Security Interest act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) rules, 2002 issued a Demand notice dated 20.06.2019 calling upon the borrower, co-borrowers and guarantors 1. Himanish Dhawan, 2. Fashion For Him, 3. Pinky Dhawan, to repay the amount mentioned in the notice being Rs. 1,07,05,887.96/- (Rupees One Crore Seven Lakh Five Thousand Eight Hundred Eighty Seven Paise Ninety Six Only) as on 19-Jun-19, within 60 days from the date of receipt of the said Demand notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowe and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under subsection (4) of section 13 of act read with rule 8 of the Security Interest (Enforcement rules, 2002 on this 30th day of July 2022.

The borrowers in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the IDFC FIRST Bank Limited (erstwhile Capital First Limited and amalgamated with IDFC Bank Limited) for an amount of Rs. 1,07,05,887.96/- (Rupees One Crore Sever Lakh Five Thousand Eight Hundred Eighty Seven Palse Ninety Six Only) and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub - section (8) of section 13 of the act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable properties

Flat No 504, 5th Floor C Wing Aradhana Chsl Gd Ambedkar Marg Naigon Dadar East Mumbai 400014 . On The East: Bombay Dine Reality, On The West: Mumbai Police Ground, On The North: Wadala Telephone Exchange, On The South: Bombay Dine Compound.

(erstwhile Capital First Limited and Place: Mumbai. Loan Account No : 14436636. nalgamated with IDFC Bank Limited APPENDIX IV

Date: 30-07-2022

The undersigned being the Authorized Officer of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED (CIN:L65922DL2005PLC136029) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 24.12.2021 calling upon the Borrower(s) MANDAR VIJAY RAJE, AMIT VIJAY RAJE, ASMITA AMIT RAJE AND MRUDULA RAJE to repay the amount mentioned in the Notice being Rs.23,21,867.54 (Rupees Twenty Three Lakhs Twenty One Thousand Eight Hundred Sixty Seven And Palse Fifty Four only) against Loan Account No. HHLBAD00432727 as on 14.12.2021 and interes

[See rule 8 (1)]

POSSESSION NOTICE

The Borrower(s) having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower(s) and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on 28.07.2022.

The Borrower(s) in particular and the public in general is hereby caution deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED for an amount of Rs. 23,21,867.54 (Rupees Twenty Three Lakhs Twenty One Thousand Eight Hundred Sixty Seven & Palse Fifty Four only) as on 14.12.2021 and interes

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

FLAT NO. 103 ON THE 1ST FLOOR HAVING TOTAL CARPET AREA OF 44.32 SQ. MTRS. IN THE WING R2 OF THE COMPLEX "KOOL BREEZE PHASE 2" CONSTRUCED ON SURVEY NO. 13 HISSA NO. 12, SURVEY NO. SY. NO. 127, HISSAL NO. 3(2), VILLAGE SHIRGOAN, TALUKA AMBERNATH, BADLAPUR

NORTH: As mentioned in Title Deed SOUTH: As mentioned in Title Deed

Date: 28.07.2022 **Authorised Office** Place: THANE INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED

€ Edelweiss Appendix IV-A [See proviso to rule 8(6)]

<u>ELIPLIVEISS ASSET RECONSTRUCTION CO.LTD.</u>

E-Auction sale notice for sale of immovable assets under the curitization and Reconstruction of Financial Assets and Enforceme of Security Interest Act, 2002 read with proviso to rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower i.e Twilight Litaka Pharma Limited (in liquidation) through the Official Liquidator, High Co<mark>u</mark>rt Bombay and Guarantors that the below described immovable prope moltgaged/charged to Edelweiss Asset Reconstruction Company Ltd (EARC) in its capacity as trustee of EARC Trust SC 35, SC 19 and SC 31 along with ICICI Bank imited, Union Bank of India and Barclays Bank PLC hereinafter referred to as **"Secured Creditors"**, the physical possession of which has been taken by the Authorised Officer [AO] of EARC for itself and on behalf of the secured creditors, will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" on September 08, 2022 1.00 a.m. for recovery of Rs 224,09,00,000/- (Rupees Two Hundred and Twent Four Crores and Nine Lakhs only) due to the Secured Creditors as on July 31, 2012 from Twilight Litaka Pharma Limited (in liquidation) and its guarantors namely Mr. Raj<mark>endra Bora, Mr. Abhijit Bora, Mr. Nainesh Bora, Mr. Gopal Kuppuswamy Ramourti</mark> Bolachem Industries Limited together with future interest until repayment/realization. The Reserve Price will be Rs 17,00,00,000/- [Rupees Seventeen Crores Only

Industrial unit comprising of land at Survey No 116(2A) measuring 110.4 ares (2.72

Interested parties can take inspection of the secured asset on August 09, 2022 between 11.00 a.m. to 4.00 p.m. For detailed terms and conditions of the sale, please refer to the link provided in EARC's website i.e. www.edelweissarc.in. The E-auction will be conducted through C-1 India Private Limited (E-auction service provider). The bid document containing the detailed terms and conditions of the E-auction and the bid form are also available on the website of the C-1 India Private Limited i.e

The interested bidders may remit the Earnest Money Deposit of Rs 1,70,00,000/-(Rupees One Crore Seventy Lakhs only) on or before September 07, 2022 to the bank

	Α¢	count Holder Name	Edelweiss Asset Reconstruction Company Ltd
Account Number 000410300005		count Number	0004103000054719
	Ba	nk	IDBI Bank
	B	ınch	Mittal Court, Nariman Point, Mumbai 400 021
	IFS	C Code	IBKL0000004
- [Bef	ore submitting the b	pids, prospective bidders are advised to visit the websites

conditions of the E-auction. Interested parties can contact the Authorized Officer of EARC on 8879969180 and wri to the AO at venkatesh.chandrasekhar@edelweissarc.in

Interested parties can contact the E-auction service provider on 9594597555 and wri<mark>l</mark>e to them at **support@bankeauctions.com** for any queries with respect to the

Authorised Office For Edelweiss Asset Reconstruction Company Limited

Authorised Office

IDFC First Bank Limited

thereon within 60 days from the date of receipt of the said Notice

the Act in respect of time available, to redeem the Secured Assets.

EAST, DISTRICT THANE-421503, MAHARASHTRAAND BOUNDED AS UNDER: EAST : As mentioned in Title Deed WEST : As mentioned in Title Deed

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES OF TWILIGHT LITAKA PHARMA LTD [IN LIQUIDATION]

and the Earnest Money Deposit [EMD] will be Rs 1,70,00,000/- [Rupees One Crore Seventy Lakhs Only].

DESCRIPTION OF SECURED ASSET

actes) & 116(2B), measuring 1 Hectare and 21.41 ares (2.99 acres) together with structures situated at Village Vadgaon Maval, Chakan Phata, Old Mumbai Pune Highway, Taluka - Maval, Pune

https://www.bankeauctions.com

account of EARC details of which are given below:

ntioned above and go through the bid document containing the detailed terms and

E-auction process Date : August 02, 2022 Place : Mumbai



बुस्टर डोस

कराड: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त मलकापूर,ता.कराड नगरपरिषद व काले प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मलकापुर उपकेंद्र यांचे संयुक्त विद्यमाने कोरोना प्रतिबंधक बुस्टर डोस देण्याची विशेष अभियान राबविण्यात येवून १२३३ नागरिकांना कोरोना बुस्टर डोस देण्यात आला. मलकापूर येथील भारती विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालयात आयोजित विशेष अभियानामध्ये कोरोना बुस्टर डोस देण्यात आला असल्याची माहिती मलकापूरचे

दागिने चोरणाऱ्या दोन महिला गजाआड

उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.

कराड : पनवेलहून एस.टी.बसने गावी निघालेल्या प्रवासी महिलेकडील तब्बल तीस तोळ्यांचे दागिने लंपास करणाऱ्या दोन महिलांना पकडण्यात कराड शहर पोलिसांना यश आले आहे. आप्रुबाई प्रकाश चौगुले (वय ६०) व सावित्री सैदू चौगुले (वय ४५, दोघी रा.हातकणंगले) अशी त्यांची नावे असून त्यांना अटक करत त्यांच्याकडून दागिने हस्तगत करण्याची कारवाई सध्या सुरू आहे.

क. नवनीध के. अडवानी (मयत) हे नवजीवन जे-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. ज्याचा पत्ता आहे १ ला मजला, बिल्डिंग क्र. ६, डॉ. भडकमक मार्ग, मुंबई ४००००८ चे ०१/०५/१९६२ पास्-मुळ सभासद आणि सोसायटीच्या बिल्डिंग क्र. १२ मधील फ्लॅट क्र. ४४ चे धारक आणि क्र. ४६७१ ४६७५ (दोन्ही एकत्रित) धारक शेअर प्रमाणपत्र क्र.

सन १९६९ मध्ये, कु. नवनीध के. अडवानी यांनी त्यांचे विवाहित बहिण श्रीम. लच्मी ए. भावनानी यांच्या नावे सदर फ्लॅट आणि शेअर्स च्या हस्तांतरणाकरिता सोसायटीला अर्ज केला. त्यानस सदर फ्लॅट आणि शेअर्स हे एलआर/५७०/१९६९ अन्वये ०२/०९/१९६९ रोजी सोसायटीद्वारे श्रीम. लच्मी ए भावनानी यांच्या नावे केले.

सन १९७० मध्ये, श्रीम. लच्मी ए भावनानी यांनी १) श्री. आत्माराम भावनानी-पति, २) श्री. अनिल टी. अडवानी - पूतना आणि ३) श्री. नरेश ए. अडवानी - पतना यांचे नावे एलआर/आयव्ही/२००४ मार्फत

१३/०७/१९९० रोजीस सोसायटी कडे नामनिर्देश क. नवनीध के. अडवानी यांचे मंबई येथे १४/११/१९६७ रोजीस निधन झाले

१३/०१/२००० रोजीस निधन झाले श्रीम. लच्मी ए. भावनानी यांचे मुंबई येथे १५/०२/२००० रोजीस निधन झाले क्. नवनीध के. अडवानी, श्री. आत्माराम भावनार्न

आणि श्रीम, लच्मी ए, भावनानी, सर्व राहणार येथे बिल्डिंग क्र. १२, फ्लॅट क्र. ४४, ११वा मजला, नवजीवन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. यांचे निधनानंतर नामनिर्देशित पैकी उर्वरित व्यक्ति. म्हणजेच श्री. अनिल टी. अडवानी आणि श्री. नरेश ए. अडवानी यांनी सभासदाचे नामनिर्देशित व्यक्ति म्हणून उपविधी क्र. ३४ अंतर्गत श्री. अनिल टी. अडवानी आणि श्री. नरेश ए. अडवानी यांचे संयुक नावे सदर शेअर आणि फ्लॅट हस्तांतर करण्यासार्ठ नवजीवन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. कडे एक अर्ज दिला.

सदर अर्जाचा आधारावर सोसायटीने एमसीएस अधिनियमच्या उपविधी क्र. ३४ अनुसार एलआर/३४५८/२००० मार्फत नामनिर्देशित सभासद म्हणून २०/०४/२००० रोजीस श्री. अनिल टी. अडवानी आणि श्री. नरेश ए. अडवानी कड़े मयत सभासद श्री. लच्मी ए. भावनानी यांची नावा पासून सदर फ्लॅट आणि शेअर्स हस्तांतरित

श्रीम. लच्मी आत्माराम भावनानी यांनी फेब्रुवारी

२००० च्या १२ व्या दिवशी त्यांचे अंतिम मृत्युपर बनविलेली होती आणि श्री. अनिल टी. अडवानी आणि श्री. नरेश ए. अडवानी यांचे कडे बिल्डिंग ब्र १२ मधील फ्लॅट क्र. ४४ धारक नवजीवन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. मधील सदर फ्लॅर मृत्युपत्रित दान म्हणून दिली आणि सदर मृत्युपत्रानुसार मुंबई येथील न्यायाधिकारच्या उच्च न्यायालय हकुम काढून बोलविण्यानुसार श्रीम. लच्मी आत्माराम भावनानी यांचे सदर अंतिम मत्यपत्र आणि मत्यपत्रित आणि बिना मत्यपत्रित अधिकारीतेत मयत सभासदाच्या इतर सर्व कायदेशीर वारसदारांनी स्वीकृती केले आणि पुष्टीकरण करून अशा श्रीम. लच्मी ए. भावनानी (मयत) ते एकमेव कायदेशीर वारसदार आहे. आता श्री. अनिल टी. अडवानी आणि श्री. नरेश ए अडवानी यांनी सोसायटीचे उपविधी मधील नमूद केलेले नियमानसार त्यांचे नावे सदर फ्लॅट/शेअर भांडवल/मिळकती मधील मयत सभासद श्रीम. लच्मी ए. भावनानी यांचे संपूर्ण भाग उप विधी क्र ३५ अन्वये हस्तांतर द्वारे हस्तांतर आणि सोसायटीच्या संयुक्त सभासदाकरिता एक अर्ज

सोसायटी याद्वारे मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधांचे हस्तांतर करण्यासाठी सोसायटीच्या फ्लॅट/शेअर/भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाचे शेअर आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणाकरिता त्याच्या/ तिच्या / त्यांच्या दावा / हरकतींच्या पुष्ट्यर्थ असे दस्तावेज आणि इतर पुराव्यांच्या प्रतींसह सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसात सोसायटीच्या फ्लॅट/शेअर/भांडवल / मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंध हस्तांतर करण्यासाठी दावेदार/आक्षेपदार किंवा आक्षेप घेणारे यांच्याकडून दावे किंवा आक्षेप मागवित आहे. वरील विहित कलावधीत जर दावे /हरकती प्राप्त झाल्या नाहीत, तर सोसायटीच्या उपविधी अंतर्गत दिल्यानुसार सदर शेअर प्रमाणपत्र/भांडवल/ मिळकत हस्तांतर करण्यासाट

मोकळी असेल. सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील सभासदाचे शेअर आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी काही दावे /हरकती अंतर्गत दिल्यानुसार त्यावर कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदार, आक्षेपकांद्वारे निरीक्षणासाठी सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांचेकडे स. १०.० ते सायं. ५.३० दरम्यान सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासन तिच्या कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहे.

नवजीवन को-ऑप. हौ. सोसा. लि. च्या वतीने आणि करिता श्री. कल्पेश भिमानी

सन्मा. महासचिव

ठिकाणः मुंबई

ठिकाण : मुंबई दिनांक : ०१ ऑगस्ट, २०२२ दिनांकः ३०.०७.२०२२

सोलापूर विद्यापीठाची उच्च शिक्षणातील

भरारी गौरवास्पद!

कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडून प्रशंसा : जीवनगौरवसह विविध पुरस्कारांचे थाटात वितरण

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाने अठरा वर्षाच्या कमी कालावधीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार विविध अभ्यासक्रमांची केलेली निर्मिती व बदल तसेच यंदाच्या वर्षी धाडसाने सुरू करण्यात येणारे कॉर्नस्टेट्यूट कॉलेज म्हणजे उच्च शिक्षण क्षेत्रात मोठी भरारी आहे. अनेक आव्हाने असतानाही सोलापुर खुप मोठी प्रगती विद्यापीठाने गौरवोद्गार शिवाजी साधल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी शिर्के यांनी काढले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा १८ वा वर्धापन दिन समारंभ थाटात साजरा झाला. यावेळी उद्योजक किशोर चंडक यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ''सोलापूरचा वेगळा



पण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या १८ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या हस्ते उद्योजक किशोर चंडक यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

हुतात्म्यांची नगरी आहे. अशा या वेगळ्या अल्पकालावधीत उमटविला आहे. उच्च शिक्षणात गतीने बदल होत आहेत. आयामाच्या जिल्ह्यात सोलापूर इतिहास आहे. ही ऐतिहासिक भूमी आहे. विद्यापीठाने आपल्या कर्तृत्वाचा ठसा त्यानुसार सर्वच शैक्षणिक संस्था

विद्यापीठांसमोर मोठे आव्हाने येत आहेत. डिस्टन्सप्रमाण<u>े</u> आता एज्युकेशनची पद्धत चालू लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले

पुरस्काराच्या रकमेतून स्कॉलरशीप पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विद्यापीठाकडून उद्योजक किशोर चंडक यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते; मात्र त्यामध्ये चंडक यांनी एक लाख रुपयांची भर टाकून एक लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश विद्यापीठास दिला. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना त्या रकमेतून दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाईल, असे जाहीर

खडसेंनाही जेलमध्ये जावेच लागेल

गिरीश महाजन : मंत्रिपदाच्या काळात चुकीची कामे केली

प्रतिनिधी/जळगाव भोसरी जमीन गैरव्यवहा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे

यांना जेलमध्ये जावेच लागेल हे हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. खडसे यांनी मंत्री असताना अनेक चुकीची कामे केली. त्यामुळे ते ईडीच्या चौकशी फेऱ्यात अडकले आहेत.

त्यांना तुरूंगात जावेच लागेल, असा इशारा आमदार गिरीश महाजन यांनी भाजपच्या जिल्हा बैठकीनंतर दिला.

विरोधात दोन वर्षांपासून वेगवेगळया पहावेत,'' असा टोला हाणला.

केसेस सुरू आहेत ईडीची चौकशी सुरू आहे. भोसरी जमीन प्रकरणात त्यांचे जावई गेल्या १३ महिन्यांपासून जेलमध्ये आहेत्यांना अद्याप जामीन मिळालेला

नाही याचाच अर्थ त्या व्यवहारात अनियमितता झाली आहे. त्यामुळे खडसेंना देखील जेलमध्ये जावेच लागेल त्यात कुणाचाही हात नाही. सध्या खडसेंची स्थिती अत्यंत केविलवाणी झालेली आहे, असे

सांगुन महाजन म्हणाले की, भाजप सोडून ते राष्ट्रवादीत गेले. त्या ठिकाणी ते आमदार झाले. त्यांना वाटले की आता आपण मंत्री आ. महाजन म्हणाले, ''खडसेंच्या होऊ; पण आता त्यांनी केवळ स्व्यन

दूध संघ चौकशीला सामोरे जा

''दूध संघात मोठया प्रमाणावर अनियमितता झालेली आहे. नोकर भरतीसाठी काहींनी आगाऊ रकमा घेऊन ठेवल्या आहेत, अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची चौकशी व्हावी म्हणून समिती नेमण्यात आली . पेराल तसे उगवते, त्यामुळे आता उगवण्याची वाट त्यांनी पहावी . ज्यांना वाटते की आपण पवित्र आहोत त्यांनी चौकशीला सामोरे जावे, " असे आव्हान देखील आ . गिरीश महाजन यांनी दिले .

स्वारातीम' विद्यापीढात अण्णा भाऊंना अभिवादन

जाहीर सूचना

१) श्री. रूपेश भास्कर म्हात्रे आणि १३ अन्य

च्याकडून गाव: मुर्धे, भाईंदर (प.), तालुका आणि

जि. ठाणे येथे वसलेल्या, असलेल्या आणि स्थित नविन

सर्व्हे क्र. ८४, हिस्सा क्र. १२, एच-० आर-१८ पी

वेगोधात कोणताही दावा जसे की, करार, अदलाबदल

गहाण किंवा अन्यकाही दावे असल्यास सदर लिखित

. ०४. बरखा बिल्डिंग. देवचंद नगर. भाईंदर (प.). जि

ारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्य

माझ्या अशीलांच्या द्वारे खरेदीची प्रक्रिया पूर्ण केल

जाईल आणि सदर दावे जर असल्यास. ते त्यागि

भरत एम. शा

बी. कॉम एल. एल. बी

प्तमजले जातील याची कृपया नोंद घ्यावी

ठिकाण : भाईंदर

विडली रेस्टॉरंटस लिमिटेड

सीआयएन नं.: एल५५१०१एमएच२००७पीएलसी१७३४४६

भांडुप पश्चिम, मुंबई-४०० ०७८

दू.क्र. : +९१ ७४०००५८७६८ वेबसाईट : www.kamalsindia.com

ई−मेल : cs@kamalsindia.com

१५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

यादारे सचना देण्यात येते की. कंपनीच्या सभासदांची १५वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम)

शक्रवार, २६ ऑगस्ट, २०२२ रोजी स. ११,०० वा. व्हिडिओ कॉन्फरर्न्सींग/अदर ऑडिओ

व्हिज्यअल मिन्स (''व्हीसी/ओएव्हीएम'') मार्फत १५ व्या एजीएमच्या सूचनेत मांडलेले कामकाज

निगम व्यवहार मंत्रालयाच्या ०८.०४.२०२०, १३.०४.२०२०, ०५.०५.२०२०, १३.०१.२०२१

०८.१२.२०२१, १४.१२.२०२१ आणि ०५.०५.२०२२ दिनांकीत जनरल सर्क्युलर क्र. अनुक्रमे

१४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१, १९/२०२१, २१/२०२१ व ०२/२०२२

(एकत्रित उल्लेख ''एमसीए सर्क्युलर्स'') आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने जारी

केलेल्या १२ मे, २०२० दिनांकीत सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी१/सीआयआर/

पी/२०२१/७९, १५ जानेवारी, २०२१ दिनांकीत क्र. सेबी/एचओ/

सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ आणि १३ मे, २०२२ दिनांकीत क्र. सेबी/एच

आहे, अन्यथा कोणत्याही तशा दाव्याच्या संदर्भाशि

ॉट खरेदीसाठी इच्छ्क आहेत.

नांदेड: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मुख्य येळणे, दुरशिक्षण विभागाचे संचालक डॉ. रमजान मुलाणी

प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षामध्ये साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे,

JAYABHARAT

CREDIT LIMITED

19-20, Raiabahadur Mansion No. 22. 4th Floor

Opp. S.B.I. Main Branch, Near Stock Exchange,

Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai - 400023.

Notice is hereby given pursuant to Regulation 29 (2) read with Regulation 47

neeting of the Board of Directors of the

Company is scheduled to be held on

Tuesday, 9th August, 2022 to consider and approve the Un-Audited Financia

Results of the Company for the first quarter and three months ended on 30th

For JAYARHARAT CREDIT LIMITED

June. 2022 and other matter, if any

करण्यासाठी होईल.

Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, वित्त व लेखाधिकारी आनंद बारपुते, प्रा. डॉ. घनश्याम

उपवित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे,

उपकुलसचिव डॉ. श्रीकांत अंधारे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, कार्यकारी अभियंता तानाजी हुसेकर, सहा. कुलसचिव डॉ. सरिता यनावार, लक्ष्मीकांत आगलावे, उद्धव हंबर्डे, राजु द्याडे, रामचंद्र शंबोले, सुधाकर शिंदे, दुर्गादास धानोरकर, शिवाजी चांदणे, प्रमोद हंबर्डे, नारायण

गोरे, संतोष हंबर्डे, रामदास खोकले, संदिप टाकणखार, भास्कर किरवले, बबन हिंगे यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी व कर्मचारी यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे

यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन

गॅसच्या भडक्यात १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

अचानक गॅसचा भडका झाल्याने एका १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना शहरातील डॉ. आंबेडकरनगर भागात घडली.शेखर राष्ट्रपाल दवणे असे मृत बालकांचे नाव आहे.आंबेडकरनगर भागात राहणार शेखर राष्ट्रपाल दवणे हा दि. ३१ जुलै रोजी साडेचारच्या सुमारास घरातील गॅसवर चहा बनवत होता. यावेळी अचानक गॅसचा भडका उडाल्याने तो गंभीररित्या भाजला होता. उपचारासाठी त्यास विष्णुपूरी येथील शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान मृत्यु झाला.

म्हावशीत बॉबी विक्रेत्याचा खून

एक संशयित गजाआड, एक फरार,शोध सुरू

कराड : कराड-चिपळण महामार्गावरील म्हावशी. ता. पाटण गावच्या हद्दीत संत निरंकारी भवन शेजारील इमारतीच्या पाठीमागील शेडमध्ये बॉबी विक्रेता रामण मुत्या तेवर उर्फ बॉबीवाला आण्णा (वय ५८) याच्या डोक्यात गाडीच्या लोखंडी पाट्याने प्रहार करून खून केल्याचे उघडकीस आले. मल्हारपेठ पोलिसांनी अवध्या चार तासांत कोल्हापूर परिसरात चालक काल्यापन (संपूर्ण नाव माहित नाही. वय ५५, रा. तामिळनाडू) या आरोपीला ताब्यात घेत सायंकाळी उशिरा अटक केली. एक संशयित फरार होण्यात यशस्वी झाला असून त्याचा शोध पोलिसांकडून सुरू

तामिळनाडू येथील रामण मुत्या तेवर हे गेल्या २५ ते ३० वर्षापासून पाटणसह परिसरात बॉबी विक्रीचा व्यवसाय करत होते. त्यानंतर गेल्या दोन ते तीन वर्षापासून ते म्हावशी, ता. पाटण येथील कराड-चिपळूण राज्यमार्गालगत असलेल्या संत निरंकारी भवन शेजारील इमारतीत आपल्या कुटुंबासमवेत राहत होते. कुटुंबिय काही कामानिमित्त दोन दिवसांपूर्वीच तामिळनाडू येथे गेले आहेत. रविवारी दि.३१ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घरात कोणी नसल्याचा फायदा घेत मयत तेवर याच्या गाडीच्या चालकाने गाडीच्या लोखंडी पाट्याने रामण तेवर यांच्या डोक्यावर दोन वार करून त्याना जीवे मारले व तो फरार झाला.



सीआयएन: एल५१९०९एमएच२०१०पीएलसी३४०३१३ कार्यालय : सी विंग, मधुबन सीएचएस लिमिटेड, न्यू साई बाबा नगर, देव नगर समोर

_____ पोस्टल मतपत्रिकेची सूचना

याद्वारे नोटीस दिली जाते की कंपनी कायदा २०१३ चे कलम ११० आणि इतर लाग तरतदीं, जर असतील च्या अनुषंगाने आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ मधील नियम २२ (लागू असलेल्या कोणतेही वैधानिक सुधारणा किंवा पुनर्अधिनियमांसह) चे सहवाचन करीत कॉर्पोरेट व्यवहार कायदा २०१३ अंतर्गत कंपनी द्वारे सामान्य आणि विशेष ठराव पास करण्याबाबतचे स्पष्टीकरण'' संबंधिर सामान्य परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०, क्र. २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, क्र. ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, क्र. ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर, २०२०, क्र. १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, क्र. २०/२०२१ दिनांक ८ डिसेंबर २०२१ आणि सामान्य परिपत्रक क्र. ३/२०२२ दिनांक ०५ मे २०२२ च्या वाचनासह आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिसक्लोजर्स अनुषंगाने, एचकेजी लिमिटेड (''कंपनी'') पोस्टल मतपत्रिका सूचना दिनांक २९ जुलै, २०२२ (''नोटीसं'') मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे ठराव पास करून आपल्या सदस्यांकडून रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग माध्यमाने संमति घेत आहे.

कंपनी (ब्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या वाचनामह कंपनी कायटा २०१३ चे कलम ११० आणि इतर लाग तरतदी, जर असतील, च्या अनुषंगाने आणि एमसीए परिपत्रकांच्या संदर्भात आणि कोव्हिड - १९ द्वारे उद्भवलेल्या धोक्यामुळे, पोस्टल मतपत्रिका सूचना दि. १ ऑगस्ट, २०२२ रोजी ईमेल माध्यमाने कंपनीच्या फक्त त्या सभासदांना पाठविण्यात आली आहे. ज्यांनी आपले ईमेल पत्ते कंपनी किंवा डिपॉजिटरी/डिपॉजिटरी सहभागींकडे नोंदविले होते. सभासदांच्या संमती किंवा असहमतीचा संवाद फक्त रिमोट ई-मतदान प्रणाली द्वारेच होईल. पोस्टल मतपत्रिका सूचना आमच्या www.hkglimited.com http://www.hkglimited.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी डिपॉझिटरीजमध्ये ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नाहीत अशा शेअरहोल्डर्स साठी आणि या नोटिसमध्ये नमुद्र केलेल्या ठरावांसाठी ई-मतदानासाठी ईमेल आयडीची नोंदणी करण्यासाठी प्रक्रिया :

१. जर शेअर्स फिजिकल मोडमध्ये असतील तर कृपया फोलिओ क्रमांक, शेअरहोल्डरचे नाव, शेअर सर्टिफिकेटची स्कॅन केलेली प्रत (समोर आणि मागे), पॅन (पॅन कार्डची स्वयं प्रमाणित स्कॅन प्रत), आधार (आधार कार्डची स्वत: प्रमाणित स्कॅन केलेली प्रत) (info@hkalimited.com) वर ईमेलद्वारे पाठवावी.

ं जर शेअर्स डिमॅट मोडमध्ये ठेवल्यास, कृपया डीपीआयडी - सीएलआयडी (१६ डिजीट डीपीआयडी + सीएलआयडी किंवा १६ डिजीट लाभार्थी आयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खाते विवरणाची प्रत. पॅन (पॅन कार्डची स्वयं प्रमाणित स्कॅन प्रत) आधार (आधार कार्डची स्व-प्रमाणित स्कॅन प्रत) (info@hkglimited.com) वर पाठवावी. तुम्ही डीमॅट मोडमध्ये सिक्युरिटीज धारक वैयक्तिक शेअरहोल्डर असल्यास, तुम्हाला चरण १ (ए) वर स्पष्ट केलेल्या लॉगिन पद्धतीचा संदर्भ घेण्याची विनंती केली जाते, म्हणजेच डीमॅट मोडमध्ये सिक्युरिटीज धारक वैयक्तिक शेअरहोल्डर्स साठी ई-व्होटिंगसाठी लॉगिन पद्धत

पर्यायाने शेअरहोल्डर/सदस्य, वरील निर्दिष्ट दस्तऐवजांद्वारे ई-मतदान करिता युजर आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी evoting@nsdl.co.in वर विनंती अर्ज पाठवू शकतात.

सचीबाट कंपन्यांदारे पदान केलेल्या ई-व्होटिंग सविधे संदर्भात ९ डिसेंबर २०२० रोजीच्या सेबी परिपत्रकाच्या अनुषंगाने, डीमॅट मोड मध्ये सिक्युरिटीज धारक वैयक्तिक शेअरहोल्डर्स यांना डिपॉजिटरीज आणि डिपॉजिटरी सहभागींकडे ठेवलेल्या त्यांच्या डिमॅट खात्याद्वारे मतदान करण्याची परवानगी आहे. ई-मतदान सुविधेचा लाभ घेण्यासाठी शेअरहोल्डर्स यांना त्यांच्या डिमॅट खात्यामध्ये त्यांचे मोबाइल नंबर्स आणि ईमेल आयडी योग्यरीत्या अपडेट करणे आवश्यक आहे.

> एचकेजी लिमिटेड साठी स्वाक्षरी / -नाव: हार्दिक मनोज शहा पद: संचालक

मंडळाच्या आदेशानुसार

डीआयएन: ०६८४३८५४

प्राध्यापकांचे पुण्यात आंदोलन ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

महाविद्यालयीन . अध्यापक

(स्पुक्टो)वतीने संघटनेच्या सहसंचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनासाठी स्पुक्टो कार्य क्षेत्रातील पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्राध्यापक सहभागी झाले होते.महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाच्या (एम फुक्टो) कार्यकारी मंडळाच्या ८ मे रोजी झालेल्या बैठकीमध्ये प्राध्यापकांच्या विविध मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विविध टप्यात आंदोलने करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आजचा आंदोलनाचा ८ वा टप्पा होता.

जाहीर नोटीस

सर्व संबंधिताना ह्यां नोटीसी व्दारे कळविण्यात येते क्री, गांव मौजे भुईगाव बुदुक, ता. वसई, जि. पालघर येथिल जुना/नविन स.नं. मळई/२२५, हि. नं. १८, क्षेत्र -३४-०० हे.आर.प्र. ही जमिन मिळकत यमुना गत्माराम भाले व इतर, हयाच्या मालका कब्जेवहीवाटी व उपभोगाची आहे. त्यांनी सदर मेळकत आमचे अशिलांना कायमची विकत टेण्याचे मान्य आणि कबुल केले आहे. तरी सदर मिळकतीवर ज्या कोणाचा वारसा हक्क. दान. फरोक्त. विक्री. बक्षिस, भाडेपट्टा, बोजा, टस्ट, वहिवाट अगर कोणत्यार्ह प्रकारे हितसबंध असेल त्याने सदर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १४ दिवसांचे आंत निम्नस्वाक्षरीकारांच्या ए/२०२ श्रीपाल विशेष २. भारत गॅस जवळ गलासोपारा (प.). तालका वसई. जिल्हा पालघर येथील पत्यावर कागदोपत्री पुराव्यासह कळवावे अन्यथ सदर व्यवहारास कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत वा तक्रार नाही व असल्यास त्याने आपल सर्व हक्क वा दावे सोडून दिले आहेत, असे गृहित धरुन सदरचा व्यवहार पूर्ण करण्यात येईल व मागाहून कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत वा तक्रार भाल्यास ती आमचे अशिलावर बंधनकारक राहणार नाही. कायदेशीर कागदोपत्री पुराव्याशिवाय घेतलेल्य हरकतीची दखल घेतली जाणार नाही ह्याची नोंद ध्यावी. सही/

कविता म. राऊत दिनांक : ०२/०८/२०२२ खरोदीदारांचे विकल.

ईडीची कारवाई कोणावर होते, कोणावर नाही महाराष्ट्र पहातीय

पणे : आपल्याला माहीत आहे की ईंडीची कारवाई ही कोणावर होते आणि कोणावर होत नाहीये हे संपूर्ण महाराष्ट्र पहात आहे, अशी

प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेत्या आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पुण्यात पत्रकारांना दिली. मुंबईमधील :

प्रकरणातील घोटाळ्याप्रकरणी ईडीने केलेल्या

कारवाईबाबत बोलताना त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. शिवसेना खासदार संजय राऊत

यांनी एका महिलेला शिवीगाळ केली आहे याबाबत चाकणकर यांना विचारलं असता त्या म्हणाल्या. ''संबंधित महिलेची कोणतीही तक्रार

अजन राज्य महिला आयोगाकडे आलेली नाही. तरीसुद्धा आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीने संबंधित

पोलीस चौकीला अहवाल सादर करावा असे निर्देश दिले आहेत. राज्यपाल

यांच्या रुपाली चाकणकर यांना

विचारलं असता त्या म्हणाल्या, की राज्यपाल हे पद संनविधनिक पद आहे आणि या पदावर असताना त्यांनी कोणाच्याही भावना दुखावणार नाही अशी वक्तव्य करू नये. महाराष्ट्र हा एक संघ असून विविध वक्तव्य करून राज्यपाल यांना काय साध्य करायचं आहे? हाच प्रश्न

जाहीर सूचना

याद्वारे सुचना देण्यात येते की, १. श्री. विकास आनंद पेडणेकर आणि २. **सौ. नीलम विकास पेडणेकर** (यांनतर सदर कर्जदार असा उछ्लेख) यांन भामच्याकडून म्हणजेच आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लि. कडून र ६०.००.०००/- (रुपये साठ लाख मात्र) चे गहकर्ज प्राप्त केले आणि सदर कर्ज परताञ्याच्या तारणाकरीता आमच्या नावे एन. ए. जमीन धारक सर्व्हे क्र. २१४. गाव गचपाखाडी, ठाणे (पश्चिम) -४०० ६०१, ता. आणि जिल्हा ठाणे वर महाकाली तलाव, जुना आग्रा रोड, पटेल स्वामील मागे येथे नीलकंठ सीएचएसएल नावे डमारतीमध्ये ५ व्या मजल्यावर सर्व ते परिसर धारक फ्लंट क्र. ५०४, मोजमापिर ६६५ चौ. फ. (बिल्ट अप) हे १४.०९.२०१७ रोजीस समतत्त्य गहाण निर्माण केले. आम्ही थकीत कर्ज रक्कमेच्या वसुलीकरीता सरफैसी ॲक्ट, २००२ अन्वये सर्व व्यक्ती /बँक / संस्था यांना सचित करण्यात येते की. सदर मिळकतीसह कोणताई

व्यवहार करू नये आणि सदर फ्लॅट संदर्भातील सध्याचा आणि पढील कोणतेर्ह त्रवहार हे आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लि. च्या प्रभाराच्या अधीन असेल गणि कर्जदार आणि/किंवा अशा व्यक्ती/बँक/संस्था अशा सध्याचे आणि भविष्यातील व्यवहाराचे खर्च आणि परिणाम सहन करतील.

आदित्य बिर्ला हाऊसिंग फायनान्स लि

ईमेल आयडी : care.housingfinance@adityabirlacapital.com

जाहीर नोटीस फॉर्म क्र. आयएनसी-२५ए क्षेत्रीय संचालक यांच्या समक्ष, निगम व्यवहार मंत्रालय. तमाम लोकांस या जाहीर नोटीसव्दारे सुचित करण्यात येते की, गाव मौजे - मोरी , ता . वसई, जि. पालघर

कंपनी (इन्कॉर्पोरेशन) नियम, २०१४ च्या नियम ४१ व कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १४ व कंपनी कायदा, २०१३ च्या प्रकरणी

आणि रापूरजी पालन्जी फोर्बस् शिपिंग लिमिटेड सीआयएन : यु६११००एमएच२००६पीएलसी१६३१४९ आणि ज्यांचे गेंदणीकृत कार्यालय येथे एसपी सेंटर, ४१/४४, मिनू देसाई मार्ग, कुलाबा, मुंबई ४००००५ यांच्या प्रकरणी

भाम जनतेस सूचना याद्वारे देण्यात येते की, शापूरजी पालन्जी फोर्बस् शिपिंग लिमिटेड (कंपनी) खाजगी मर्यादित कंपनीमध्ये रूपांतर करण्याकरिता कंपनीस सक्षम करण्यास दि. २७ जून, २०२२ रोजी आयोजित केलेल्या अतिरित्त वेशेष सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव मंजूर करण्याच्या हेतूने कंपनीच्या संघटनेच्या मसुद्यामध्ये सुधारांची पुष्टी करण्याकरिता कंपनी कायदा, २०१३ च्या अन्च्छेद १४ अंतर्गत केंद्र सरकारकडे अर्ज करण्याचा प्रस्ताव करीत

कोणाही व्यक्तीचे हितसंबंध कंपनीचा प्रस्तावित बदल/दर्जा बाधित होत असल्यास खालील नमूद पत्त्यावर तिच्य र्गोदणीकृत कार्यालयात अर्जदार कंपनीला प्रतीसह सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांत संबंधित विभागीय तंचालक पश्चिम विभाग १००, एव्हरेस्ट इमारत, मरिन लाईन्स, मुंबई-४००००२ यांना विरोधाची पार्श्वभूमी आणि त्याचा हितसंबंधाचा प्रकार नमूद करून शपथपत्राद्वारे सहाय्यभूत त्याची हरकत हस्ते किंवा रजिस्टर पोस्टाने गठव शकताः

नेदार्ड प्रेटो डीआयएन: ०९१७८७३४ येथील जमिन मिळकत जिचा सर्व्हे क्र. ३९. हिस्सा नं ३ , क्षेत्रफळ १.०१.५० , पोटखराबा ०.०६.६० एकण क्षेत्रफळ १.०८.१० पैकी १. मंदा रामकष पाटील, २. हिराबाई विनायक पाटील यांच्या वाटणीस आलेले एकण क्षेत्रफळ ०.१५.४१ ३.योगेश रमाकांत म्हात्रे ४. गणेश रमाकांत म्हात्रे ५.निलेश माकांत म्हात्रे यांच्या वाटणीस वाटलेले ०.२.८३ खढे एकण क्षेत्रफळ माझे अशीलांस श्री. संजय नयस्वाल यांना कायम विकत देण्याचे ठरविले आहे. जर कणाचीही हरकत. हक्क. गहाण. बोजा. अथव कठल्याही प्रकारचा अधिकार, या मिळकतीबाबत

असल्यास त्यांनी ही जाहिरात प्रसिध्द झाल्याचे देवसापासून १४ दिवसांचे आत खालील पत्याव लेखी कळवावे वा प्रत्यक्ष भेटावे , दिलेल्या मुदतीत कुणाचीही तक्रार न आल्यास कुणाचीही हरकत नाही असे समजून विक्रीचा व्यवहार पुरा केला जाईल .

देनांक : ०२.०८.२०२२ (एस.के. दुबे खरेदीदारांचे वकी ऑफीस : शॉप नं. २८, साई बाजार, तुळिज रोड, नालासोपारा पुर्व, ता . वसई, जिं. पालघर

DUKE OFFSHORE LIMITED 403 - Urvashi, Off Sayani Road, Prabhadevi, Mumbai 400 025. सर्व संबंधितास हयाद्वारे कळवण्यात येते की IOTICE OF BOARD MEETING NOTICE is hereby given, pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing

Obligations and Disclosure Requir Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of Duke Offshore Limited will be held at 403, Urvashi, Off Sayan Road, Prabhadevi, Mumbai - 400 025, or Saturday, 13th August, 2022 at 12,00 P.M nter alia, to consider and approve the

Unaudited Financial Results of the Company for the Quarter Ended on 30th June, 2022, as per IND-AS pursuant to regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

rements) Regulation, 2015 Any other business with the permission of

he notice of this meeting is also available on the website of the stock exchange i.e BSE Limited www.bseindia.com. For Duke Offshore Limited

Sd/- Avik George Duke Managing Director DIN - 02613056 Place: Mumbai Date: 01.08.2022

गाव मौजे गिरीज, तालुका वसई, जिल्हा पालघर येथिल सर्वे क्रमांक 24 हिस्सा क्रमांक 2 क्षेत्र 0-40-0 पो. ख. 0-05-0 आकार 0.45 पैसे ही शेतजमिन माझे अशिल श्रीमती अंजेलीन जॉर्ज वेल्सो व ईतर, राहणार-लेवडी नाका, बंगली-गण नाका रस्ता, खारभाट, वसई, ता वसई, जि. पालघर 401 201 यांचे मालकी कब्जेवहिवाटीत असलेली मिळकत

विकसीत करण्याचे ठरविले आहे.

जाहिर नोटिस

तरी सदर मिळकती विषयी कोणाही व्यक्तीचा दान, वारसा, वहिवाट, विश्वस्तु विक्री, बोजा, अदलाबदल,गहान हयापैकी व ईतर कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध असल्यास त्यानी ही नोटिस प्रसिध्द झाल्यापासुन १४ दिवसाचे आत सर्व कागदोपत्री व लेखी पुराव्यासह आमच्या खालील पत्यावर कळवावे अन्यथा तसा कुठल्याही प्रकारचा कोणत्याही व्यक्तीचा वा संस्थेचा हक्क हितसंबंध नाही असे समजून पढील कार्यवाही पूर्ण केली जाईल.

श्री एस जे डिकोस्टा (वकील हाय कोर्ट) पत्ता: 'ब्लेस ऑल', पहिला मजला, नवघर पोस्ट ऑफिस समोर, वसई रोड, पश्चिम 401 202.

व्यवस्थापकीय संचालक रसपी सेंटर, ४१/४४, मिनू देसाई मार्ग, डीआयएन : ०७०३८५२४

ओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ (''सेबी सर्क्युलर'') ला अनुसरून आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या अनुपालनांत, कंपनीची १५वी एजीएम एका सामाईक ठिकाणी सभासदांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नसलेल्या व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होणार आहे. वरील सर्क्युलर्स नुसार १५न्या एजीएमच्या सूचनेसह आर्थिक वर्ष २०२१-२०२२ च्या वार्षिक अहवालाची लिंक ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस कडे नोंदवले असतील त्या कंपनीच्या सभासदांना १ ऑगस्ट, २०२२ रोजी ई-मेलने पाठवली आहे. ज्यांचे ई-मेल ॲडेस नोंदवलेले नाहीत ते सभासद येथे खाली दिलेल्या लिंक वरून सदर वार्षिक अहवाल डाऊनलोड करू कंपनीच्या भागधारकांना रिमोट ई-व्होटिंग, एजीएम मधील ई-व्होटिंग दारा त्यांची मते देणे आणि व्हीसी/ओएव्हीएम द्वारा १५व्या एजीएम मध्ये सहभागी होणे कंपनीच्या भागधारकांना शक्य व्हावे यासाठी कंपनीने नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवा घेतल्या आहेत.

सभासदांना इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत १५ व्या एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या कामकाजाव इस्थपणे किंवा एजीएम मध्ये मत देण्याची संधी असेल. प्रत्यक्ष स्वरुपात, डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ईमेल ॲड्रेस नोंदवले नाहीत त्य सभासदांसाठी रिमोट ई-व्होटींग किंवा १५ व्या एजीएममध्ये ई-व्होटींगची पध्दत १५ व्या एजीएम निमंत्रणाच्या सूचनेत दिलेली आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत १५ व्या एजीएमला हजर राहण्याचे निर्देश सुध्दा सूचनेमध्ये दिले आहेत. रिमोट ई-व्होटींग मंगळवार, २३ ऑगस्ट, २०२२ रोजी स. ९.०० वा. सुरु होऊन तीन (३) दिवस सुरु

राहन गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२ रोजी सं. ५.०० वा. संपेल. उपरोक्त तारीख आणि वेळेनंतर रिमोत ई-व्होटींग सुविधेची अनुमती नसेल. १५ व्या एजीएममध्ये सुध्दा ई-व्होटींग उपलब्ध करून दिले जाईल आणि ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींगने त्यांची मते दिलेली नसतील ते १५व्या एजीएममध्ये ऱ्यांचे मताधिकार वापरु शकतील. ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींगने त्यांची मते दिली असतील ते १५ व्या एजीएममध्ये हजर राहू शकतात परंतु ते १५ व्या एजीम मध्ये मत देण्यास हक्कदार नसतील. रिमोट ई- व्होटींगने किंवा कंपनीच्या १५ व्या एजीएम मध्ये ई-व्होटींगने मते देण्यासाठी पात्रता ठरवण्याकरिता कट-ऑफ डेट आहे शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२. कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ सह वाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ व सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टींग ऑब्लीगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ ला अनुसरून १५ व्या एजीएमसाठी रेकॉर्ड डेट आहे शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२.

ज्या व्यक्तींनी सूचना पाठवल्या नंतर परंतु कट–ऑफ डेट पूर्वी शेअर्स संपादित करून कंपनीचे सभासद बनले ते रिमोट ई-व्होटींग किंवा १५ व्या एजीएममध्ये ई-व्होटींगसाठी आवश्यक त्यांचा यजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्याकरिता evoting@nsdl.co.in वर एनएसडीएलकडे अर्ज कर शकतात. १५ व्या एजीएमच्या सूचनेसह वार्षिक अहवाल कंपनीच्या वेबसाईटवर लिंक http://www.kamatsindia.com/annual-report-kamats-restaurant.php अंतर्गत तसेच एनएसडीएल वेबसाईट www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध आहे.

रिमोट ई-व्होटींग किंवा एजीएम मध्ये ई-व्होटींग संबंधातील तक्रारी किंवा चौकशीसाठी तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिकेंटली आस्कड केश्चन्स (एफएकयुज) आणि भागधारकांसाठी ई-व्होटींग युजर मॅन्युअल पाह् शकता किंवा टोल फ्री क्र. १८००१०२०९९० व १८००२२४४३० वर कॉल करु शंकता किंवा श्रीमती सरीता मोते, असिस्टंट मॅनेजर एनएसडीएल शी evoting@nsdl.co.in वर संपर्क साधू शकता.

> विडली रेस्टॉरंटस लिमिटेड साठी सही/-डॉ. विधी व्ही. कामत

अर्जदार कंपनीकरिता व वतीने

ठिकाण : मुंबई